



GANESH BENZOPLAST LIMITED

CIN:L24200MH1986PLC039836 / PAN NO : AAACG1259J

Regd. Off. : Dina Building, 1stFloor, 53 Maharshi Karve Road, Marine Lines (E), Mumbai - 400 002.

Tel. : (91) (22) - 6140 6000 • Fax : 6140 6001 / 2839 5612

Email : compliances.gbl@gmail.com • Website : www.gblinfra.com

Date: December 11, 2023

<p>The General Manager, Department of Corporate Services - Corporate Relations Department, BSE Limited, Pheeroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001.</p> <p>Scrip ID: 500153</p>	<p>The Manager, Listing Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051</p> <p>Scrip ID: GANESHBE</p>
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------	---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Dear Sir/Madam,

Sub: Submission of copies of newspaper advertisement of EGM Notice

Pursuant to Regulations 47 and 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the copies of newspaper advertisement published on December 07,2023, in Business Standard and Mumbai Lakshdeep (Marathi) in compliance with the provisions of the Companies Act, 2013 read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, in relation to the EGM Notice of the Company dated December 05, 2023.

The above advertisements are also available on the website of the Company viz. www.ganeshbenzoplast.com

You are requested to take the above in your records.

Thanking you,
Yours Faithfully,
For Ganesh Benzoplast Ltd.

Ekta Dhanda
Company Secretary & Compliance Officer

Encl: As above

ASREC (INDIA) LIMITED
 (Regd. Office: PSEB Head Office, The Mall Patiala-147001)
 Corporate Identity No.: U40109PB2010SG0033813
 Website: www.spcl.in (Contact No. 96461-22185)
Tender Enquiry No. 302/S5/D-I (under RDSS) Dated: 06.12.2023
 By/CE/ Substation Design/ TS Organization, PSPCL, C-1, Shakti Vihar,
 PSPCL, Patiala Design E-tender for Manufacture, Testing, Supply & Delivery
 of 35 nos. 11kV Residential Voltage Transformers (RVTs) (under RDSS).
 For detailed NIT & Tender Specification please refer to https://gem.gov.in from
 02.12.2023 (09:00 AM onwards), having GeM Bid Number as
 "GEM/2023/B/427491".
 Note:- Corrigendum & amendments, if any, will be published only online at
 https://gem.gov.in

SAMBHAJI NAGAR CO-OP. HSG. SOCIETY LTD.
 279, N.M. JOSHI MARG/SAMBHAJI-400 013
 REGD. NO. BOMWV/S-HSG/CO/3655/1988-89 DTD.08/12/1988
TENDER NOTICE
 Appointment of Project Management Consultant
 Sambhaji Nagar Co-operative Society Ltd., invites applications from
 experienced and qualified Project Management Consultant (PMCS) for the
 project of construction and renovation of the society's premises. The PMCS will be
 responsible for the overall project management including planning,
 budgeting, execution, co-ordination, design, supervision and
 recommendation of report.
 Interested PMCs should collect tender documents with fees of Rs. 500/-
 by depositing Rs. 200/- in society office.
 The PMCs are invited to submit their proposals on or before 19.12.2023 along
 with the following documents:
 • Company Profile
 • Experience in similar projects
 • List of key personnel and their qualifications
 • Detailed project management methodology
 • Proposed fee structure
 For further details, please contact:
 Sambhaji Nagar CHS Ltd. (Room No. 44)
 Email: sambhajanagarchs@gmail.com
 Contact person: Mr. Ramesh Pandit (Mob: 9820236461)

ASREC (INDIA) LIMITED
 (Registered Office: 201/202, Building No. 2,
 Saffron Corporate Park, Andheri East, Mumbai-400 093, Maharashtra)
 No. ASREC/CNSR/12325-2023-24 Dated: 28.11.2023
WITHOUT PREJUDICE
 To,
 Mrs. Sushila Ramchandra Jadhav (Borrower),
 Flat No. 101, Shet Moti Shah Love Lane, N. Jain Mandir,
 Mazgaon, Mumbai-400 040.
 Mr. Pradeep Ramchandra Jadhav (Co-Borrower),
 B-1 T Chawl No. 2, Room No. 101, Shet Moti Shah Love Lane, N. Jain Mandir,
 Mazgaon, Mumbai-400 040.
 Mr. Anil Pradip Kadam (Guarantor),
 2/3, B-1 T Chawl, Lovlane, Shet Moti Shah Love Lane, N. Jain Mandir, Mazgaon,
 Mumbai-400 040.
 Mrs. Charu Pranali Kadam (Guarantor),
 2/3, B-1 T Chawl, Lovlane, Shet Moti Shah Love Lane, N. Jain Mandir, Mazgaon,
 Mumbai-400 040.
**SUB - Demand Notice: No. 13/2 of SARFAESI Act, in the A/c. of MRS. SUSHILA
 RAMCHANDRA JADHAV & MR. PRADEEP RAMCHANDRA JADHAV-Classified as
 ASREC (India) Limited is a company incorporated under the Companies Act, 1956 and
 registered with Reserve Bank of India as Securitization and Asset Reconstruction Company
 in the provision of Section 5 of Securitization and Asset Reconstruction Company
 Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("SARFAESI Act") and having its
 Registered Office at 201/202, Building No. 2, Saffron Corporate Park, Andheri-Kurla Link
 Road, Andheri (East), Mumbai-400 0093.
 The undersigned is an Authorised Officer of ASREC (India) Limited duly appointed
 to enforce the security interest and taking other measures for recovery of due under
 SARFAESI Act to hereby issue you notice as follows:
 1. MRS. SUSHILA RAMCHANDRA JADHAV & MR. PRADEEP RAMCHANDRA JADHAV
 (hereinafter referred to as the "Borrower") was granted financial assistance by way
 of various credit facilities by **Chembur Nagrik Sahakari Bank Ltd.** Branch Pratiksha
 Nagar the original lender upon execution of various financing agreements, security
 interest and Guarantor Agreements and terms and conditions thereof.
 Pursuant to such sanction of credit facilities, the borrower availed and utilised such
 credit facilities. To secure the said credit facilities you addresses herein above have
 created security interest in favor of **Chembur Nagrik Sahakari Bank Ltd.** Details of Credit
 facilities sanctioned is annexed herewith and marked as ANNEXURE-I. The details of
 mortgaged movable / immovable properties are annexed herewith and marked as
 ANNEXURE-II.
 2. Consequently to the default committed by you addresses' borrowers / guarantors /
 mortgagors in repayment of such credit facilities **Chembur Nagrik Sahakari Bank Ltd.**
 classified the account as non-performing asset (NPA) on 09.09.2019 in their books of
 account, in accordance with the guidelines and directives issued by Reserve Bank of
 India from time to time.
 3. Pursuant to the Assignment deed dated 30.03.2022, **Chembur Nagrik Sahakari
 Bank Ltd.** the original lender irrevocably transferred, assigned the financial assets of
 MRS. SUSHILA RAMCHANDRA JADHAV & MR. PRADEEP RAMCHANDRA JADHAV
 along with all rights, title and interest together with underlying security interest in
 favor of **ASREC (India) Limited**. Consequently, the **ASREC (India) Limited**
 has become secured creditor of MRS. SUSHILA RAMCHANDRA JADHAV &
 MR. PRADEEP RAMCHANDRA JADHAV the borrowers by virtue of Section 5 of SARFAESI
 Act and intended to pursue recovery proceeding in its own name and recover the dues
 from the Borrowers / Guarantors / Mortgagors. Therefore, undersigned is entitled to
 issue this demand notice.
 4. In view of the aforesaid circumstances, the undersigned hereby do give notice
 to you addresses under sub-section (2) of Section 13 of the Securitization and
 Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002
 and hereby call upon you to pay to **ASREC (India) Limited** in full and discharge
 your dues amounting to **₹ 10,45,552.00 (Ten Lakhs Forty Five Thousand
 Five Hundred & Fifty Two Only)** as on 31.10.2023 with future interest thereon at the
 contractual rate as indicated in ANNEXURE-III the date of realization within a period
 of **Sixty (60) days** from the date of this notice.
 5. The undersigned further give you notice that in case you address fail to make the
 payment of aforesaid amount with interest thereon within the period of **Sixty (60)** days
 from the date of this notice, then your attention is directed to exercise all or
 any of the rights under the provisions of sub-section (4) of Section 13 of SARFAESI
 Act 2002 for enforcement of security interest in immovable as well as movable assets
 as described in ANNEXURE-IV hereto, without the intervention of any Court or Tribunal,
 in any of your risks as to costs and consequences thereupon.
 6. In case you fail to pay the notice and your attention is invited to the provisions of
 SARFAESI Act that as per section 13(8) of Securitization and Reconstruction of
 Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002, you can tender the
 amount due to us, the secured creditor, together with all costs, charges and expenses
 incurred by us at any time before the date of publication of auction or by way of
 quotations or tender from the public or by the private treaty for transfer by way of
 lease assignment or sale of the secured asset. Please also note that if the amount of the
 dues together with the costs, charges and expenses incurred by the secured creditor is
 not tendered before the date of publication of the notice for transfer by way of lease
 assignment or sale of the secured asset or by publication or by invoking quotation or
 tender from the public or by the private treaty as stated above, you shall not be further entitled
 to redeem the secured asset(s).
 7. Please note that if you failed to remit the dues within **60 days** and if we secured creditor
 exercise its rights under the act and if the dues are not fully satisfied with the sale of
 proceeds of the secured asset, we shall have constrained to take appropriate legal
 action against you in the court of law / debts Recovery Tribunal for recovery of the
 balance dues from you.
 8. Your attention is invited on sub-section (13) of Section 13 of SARFAESI Act in
 the secured assets which are barred from transferring, alienating, diminishing any of the
 secured assets referred to herewith, whether by way of sale, lease or otherwise. Any
 transfer or alienation of the secured assets shall be constrained to exercise all or
 any of the rights under the provisions of sub-section (4) of Section 13 of SARFAESI
 Act 2002 for enforcement of security interest in immovable as well as movable assets
 as described in ANNEXURE-IV hereto, without the intervention of any Court or Tribunal,
 in any of your risks as to costs and consequences thereupon.
 9. Please note that this demand notice is issued without prejudice to and shall not be
 construed as waiver of any other right or remedy available to ASREC under existing law
 in force.
 10. Please also note that the previous Demand notice issued under Sec. 13(2) of Sarfaesi
 Act in the name of ASREC/MUMS/R JADHAV / 2022-23 dated 05.08.2022 stands
 cancelled and withdrawn.
 For ASREC (INDIA) LTD
 Navinchandra A. Anchan
 AV & Authorised Officer
 CC: Mr. PRAFULLA G. JADHAV
 B-301, Pharula CHS. Ltd., Sector 9, New Panvel, Navi Mumbai-410 206
 ANNEXURE-I
 Details of Credit Facilities**

ASREC (INDIA) LIMITED
 (Registered Office: 201/202, Building No. 2,
 Saffron Corporate Park, Andheri East, Mumbai-400 093, Maharashtra)
 No. ASREC/CNSR/12325-2023-24 Dated: 28.11.2023
WITHOUT PREJUDICE
 To,
 Mrs. Sushila Ramchandra Jadhav (Borrower),
 Flat No. 101, Shet Moti Shah Love Lane, N. Jain Mandir,
 Mazgaon, Mumbai-400 040.
 Mr. Pradeep Ramchandra Jadhav (Co-Borrower),
 B-1 T Chawl No. 2, Room No. 101, Shet Moti Shah Love Lane, N. Jain Mandir,
 Mazgaon, Mumbai-400 040.
 Mr. Anil Pradip Kadam (Guarantor),
 2/3, B-1 T Chawl, Lovlane, Shet Moti Shah Love Lane, N. Jain Mandir, Mazgaon,
 Mumbai-400 040.
 Mrs. Charu Pranali Kadam (Guarantor),
 2/3, B-1 T Chawl, Lovlane, Shet Moti Shah Love Lane, N. Jain Mandir, Mazgaon,
 Mumbai-400 040.
**SUB - Demand Notice: No. 13/2 of SARFAESI Act, in the A/c. of MRS. SUSHILA
 RAMCHANDRA JADHAV & MR. PRADEEP RAMCHANDRA JADHAV-Classified as
 ASREC (India) Limited is a company incorporated under the Companies Act, 1956 and
 registered with Reserve Bank of India as Securitization and Asset Reconstruction Company
 in the provision of Section 5 of Securitization and Asset Reconstruction Company
 Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("SARFAESI Act") and having its
 Registered Office at 201/202, Building No. 2, Saffron Corporate Park, Andheri-Kurla Link
 Road, Andheri (East), Mumbai-400 0093.
 The undersigned is an Authorised Officer of ASREC (India) Limited duly appointed
 to enforce the security interest and taking other measures for recovery of due under
 SARFAESI Act to hereby issue you notice as follows:
 1. MRS. SUSHILA RAMCHANDRA JADHAV & MR. PRADEEP RAMCHANDRA JADHAV
 (hereinafter referred to as the "Borrower") was granted financial assistance by way
 of various credit facilities by **Chembur Nagrik Sahakari Bank Ltd.** Branch Pratiksha
 Nagar the original lender upon execution of various financing agreements, security
 interest and Guarantor Agreements and terms and conditions thereof.
 Pursuant to such sanction of credit facilities, the borrower availed and utilised such
 credit facilities. To secure the said credit facilities you addresses herein above have
 created security interest in favor of **Chembur Nagrik Sahakari Bank Ltd.** Details of Credit
 facilities sanctioned is annexed herewith and marked as ANNEXURE-I. The details of
 mortgaged movable / immovable properties are annexed herewith and marked as
 ANNEXURE-II.
 2. Consequently to the default committed by you addresses' borrowers / guarantors /
 mortgagors in repayment of such credit facilities **Chembur Nagrik Sahakari Bank Ltd.**
 classified the account as non-performing asset (NPA) on 09.09.2019 in their books of
 account, in accordance with the guidelines and directives issued by Reserve Bank of
 India from time to time.
 3. Pursuant to the Assignment deed dated 30.03.2022, **Chembur Nagrik Sahakari
 Bank Ltd.** the original lender irrevocably transferred, assigned the financial assets of
 MRS. SUSHILA RAMCHANDRA JADHAV & MR. PRADEEP RAMCHANDRA JADHAV
 along with all rights, title and interest together with underlying security interest in
 favor of **ASREC (India) Limited**. Consequently, the **ASREC (India) Limited**
 has become secured creditor of MRS. SUSHILA RAMCHANDRA JADHAV &
 MR. PRADEEP RAMCHANDRA JADHAV the borrowers by virtue of Section 5 of SARFAESI
 Act and intended to pursue recovery proceeding in its own name and recover the dues
 from the Borrowers / Guarantors / Mortgagors. Therefore, undersigned is entitled to
 issue this demand notice.
 4. In view of the aforesaid circumstances, the undersigned hereby do give notice
 to you addresses under sub-section (2) of Section 13 of the Securitization and
 Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002
 and hereby call upon you to pay to **ASREC (India) Limited** in full and discharge
 your dues amounting to **₹ 10,45,552.00 (Ten Lakhs Forty Five Thousand
 Five Hundred & Fifty Two Only)** as on 31.10.2023 with future interest thereon at the
 contractual rate as indicated in ANNEXURE-III the date of realization within a period
 of **Sixty (60) days** from the date of this notice.
 5. The undersigned further give you notice that in case you address fail to make the
 payment of aforesaid amount with interest thereon within the period of **Sixty (60)** days
 from the date of this notice, then your attention is directed to exercise all or
 any of the rights under the provisions of sub-section (4) of Section 13 of SARFAESI
 Act 2002 for enforcement of security interest in immovable as well as movable assets
 as described in ANNEXURE-IV hereto, without the intervention of any Court or Tribunal,
 in any of your risks as to costs and consequences thereupon.
 6. In case you fail to pay the notice and your attention is invited to the provisions of
 SARFAESI Act that as per section 13(8) of Securitization and Reconstruction of
 Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002, you can tender the
 amount due to us, the secured creditor, together with all costs, charges and expenses
 incurred by us at any time before the date of publication of auction or by way of
 quotations or tender from the public or by the private treaty for transfer by way of
 lease assignment or sale of the secured asset. Please also note that if the amount of the
 dues together with the costs, charges and expenses incurred by the secured creditor is
 not tendered before the date of publication of the notice for transfer by way of lease
 assignment or sale of the secured asset or by publication or by invoking quotation or
 tender from the public or by the private treaty as stated above, you shall not be further entitled
 to redeem the secured asset(s).
 7. Please note that if you failed to remit the dues within **60 days** and if we secured creditor
 exercise its rights under the act and if the dues are not fully satisfied with the sale of
 proceeds of the secured asset, we shall have constrained to take appropriate legal
 action against you in the court of law / debts Recovery Tribunal for recovery of the
 balance dues from you.
 8. Your attention is invited on sub-section (13) of Section 13 of SARFAESI Act in
 the secured assets which are barred from transferring, alienating, diminishing any of the
 secured assets referred to herewith, whether by way of sale, lease or otherwise. Any
 transfer or alienation of the secured assets shall be constrained to exercise all or
 any of the rights under the provisions of sub-section (4) of Section 13 of SARFAESI
 Act 2002 for enforcement of security interest in immovable as well as movable assets
 as described in ANNEXURE-IV hereto, without the intervention of any Court or Tribunal,
 in any of your risks as to costs and consequences thereupon.
 9. Please note that this demand notice is issued without prejudice to and shall not be
 construed as waiver of any other right or remedy available to ASREC under existing law
 in force.
 10. Please also note that the previous Demand notice issued under Sec. 13(2) of Sarfaesi
 Act in the name of ASREC/MUMS/R JADHAV / 2022-23 dated 05.08.2022 stands
 cancelled and withdrawn.
 For ASREC (INDIA) LTD
 Navinchandra A. Anchan
 AV & Authorised Officer
 CC: Mr. PRAFULLA G. JADHAV
 B-301, Pharula CHS. Ltd., Sector 9, New Panvel, Navi Mumbai-410 206
 ANNEXURE-I
 Details of Credit Facilities**

HERO HOUSING FINANCE LIMITED
 Registered Office: 09, Community Centre, Bassin Link, Vasant Vihar, New Delhi-110017
 Branch Office: 09, B-805, BESE Tech Park, Plot No. 3915 & 3916A, Sector 30A,
 Opposite Vashi Railway Station, Vashi, Navi Mumbai, Maharashtra-400703.
PUBLIC NOTICE (E-AUCTION FOR SALE OF IMMovable PROPERTY)
 UNDER RULE 9(1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002
 of Interest of Hero Housing Finance Limited (Secured Creditor) Under the Securitization and Reconstruction of Financial Assets and
 Enforcement of Security Interest Act, 2002.
 I, the undersigned being the public in general and in particular to the borrower(s) and guarantor(s) or
 the secured creditor of Hero Housing Finance Limited (Secured Creditor) under the Securitization and
 Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, hereby give notice
 to the secured creditor, the possession of which has been taken by the Authorized Officer of Hero
 Housing Finance Limited (Secured Creditor), will be sold on 28-Dec-2023 (E-Auction Date) on AS
 IS WHERE AS IS "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS" basis for recovery of outstanding
 dues of the secured creditor. The secured creditor, the borrower(s) and guarantor(s) shall be
 deemed to have accepted the terms and conditions of the Reserve Bidder's offer. The Reserve
 Bidder's offer is mentioned below. The EMD shall be made through Demand
 Draft/RTGS/NET for participating in the Public Auction along with the Bid Form which shall be
 returned to the Authorized Officer of Hero Housing Finance Limited (Secured Creditor) at
 5 PM at Branch Office No. B-805, BESE Tech Park, Plot No. 3915 & 3916A, Sector 30A,
 Opposite Vashi Railway Station, Vashi, Navi Mumbai, Maharashtra-400703.

Loan Account No.	Name of Borrower(s) / Co-Borrower(s) / Guarantor(s) / Her(s) Legal Rep.	Date of Demand Notice / Auction on date	Type of Possession / Control (Physical)	Reserve Price / Money
HHFAS2010001136	Mr. Shumav Daxami	23/12/2021	Physical	Rs. 23,00,000/-
101219 & HHFVA	Adagale, Mrs. Laxmi	Rs. 41,70,425/-		
SIP21000012136	Shamavle Adagale	As on 08/12/2022		Rs. 2,30,000/-

Description of Property: Flat No. 201, Second Floor, A/W: Building Name: Mahatma Park,
 Opposite Ashok Road, Sector 31, (near) Ganga Society, No. 2185as, No. 33, Sanyu No. 3,
 Hissa No. 3, Village: Jodha, Taluka: Ambemahad, District: Thane, Maharashtra-421053.

Terms and conditions: The Auction will take place through https://sarasai.auctioneer.net
 on 28-Dec-2023 (E-Auction Date) between 2.00 PM to 3.00 PM with limited extension of 10
 minutes. The proceeds of the auction shall be deposited in the account of the secured creditor
 available with the Branch Office: 09, B-805, BESE Tech Park, Plot No. 3915 & 3916A, Sector
 30A, Opposite Vashi Railway Station, Vashi, Navi Mumbai, Maharashtra-400703 between 10.00
 AM to 5.00 PM on any working day. The immovable property shall not be sold below the Reserve
 Price mentioned above (except in the event of a bid which is higher than the Reserve Price).
 The prospective bidders submitted for the purchase of the above property shall be accompanied by Earnest Money
 as mentioned above by way of Demand Draft/RTGS/NET favouring the "HERO HOUSING
 FINANCE LTD". The EMD amount will be returned to the unsuccessful bidder after conclusion of the
 Auction. The highest bidder shall be declared as successful bidder provided the Reserve Price is
 legally called to bid and provided further that the bid amount is not less than the reserve price.
 It shall be the discretion of the Authorized Officer to decline acceptance of the highest bid when the
 price offered appears clearly insufficient to make it reasonable to do so. 6. The prospective
 bidders can inspect the property on 21-Dec-2023 between 11.00 AM and 2.00 PM with prior
 appointment. 7) The person declared as a successful bidder shall, immediately after the declaration,
 deposit 25% of the amount of purchase money/highest bid which would amount EMD amount to the
 Authorized Officer within 24 hours of the declaration of the property sale. The balance of the
 auction sale price payable by/for the purchaser shall be paid by the purchaser to the Authorized Officer
 before the 15th day from the date of completion of the sale of the property, except in such case
 where the property is sold on Sunday or public holiday, then the payment shall be made on the
 next working day. In the event of default of any payment within the period mentioned above, the property shall be put to
 fresh auction/sale by private treaty. The deposit indicated EMD shall stand forfeited by Hero Housing
 Finance Limited in favour of the secured creditor. The successful bidder shall be deemed to have
 accepted the terms and conditions of the Reserve Bidder's offer. All the details of the property
 shall be subject to the final approval of Hero Housing Finance Ltd. 11) Details of any encumbrances,
 which the HERO HOUSING FINANCE LTD, to which the property is liable: Not Known. Claims, if any,
 known to have been put forward to the property and any other known particulars bearing on the
 property shall be the responsibility of the bidder. 12) Interest, charges, registration fees, and incident
 duties like Sales/Property Tax, Electricity dues, and society dues, from the respective
 departments/ offices. The Company does not undertake any responsibility of payment of any dues
 due to the property. 13) TDs of 1%, if any, shall be payable by highest bidder. 14) The Reserve
 Price declared above. The bidder needs to deposit by the highest bidder in the PAN of the
 terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form. 15)
 The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions of the Reserve
 Bidder's offer. 16) The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions
 of the Reserve Bidder's offer. 17) Interest, charges, registration fees, and incident duties like
 Sales/Property Tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/ offices.
 The Company does not undertake any responsibility of payment of any dues due to the property.
 18) The Reserve Price declared above. The bidder needs to deposit by the highest bidder in the PAN of
 the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form. 19)
 The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions of the Reserve
 Bidder's offer. 20) The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions
 of the Reserve Bidder's offer. 21) Interest, charges, registration fees, and incident duties like
 Sales/Property Tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/ offices.
 The Company does not undertake any responsibility of payment of any dues due to the property.
 22) The Reserve Price declared above. The bidder needs to deposit by the highest bidder in the PAN of
 the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form. 23)
 The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions of the Reserve
 Bidder's offer. 24) The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions
 of the Reserve Bidder's offer. 25) Interest, charges, registration fees, and incident duties like
 Sales/Property Tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/ offices.
 The Company does not undertake any responsibility of payment of any dues due to the property.
 26) The Reserve Price declared above. The bidder needs to deposit by the highest bidder in the PAN of
 the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form. 27)
 The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions of the Reserve
 Bidder's offer. 28) The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions
 of the Reserve Bidder's offer. 29) Interest, charges, registration fees, and incident duties like
 Sales/Property Tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/ offices.
 The Company does not undertake any responsibility of payment of any dues due to the property.
 30) The Reserve Price declared above. The bidder needs to deposit by the highest bidder in the PAN of
 the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form. 31)
 The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions of the Reserve
 Bidder's offer. 32) The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions
 of the Reserve Bidder's offer. 33) Interest, charges, registration fees, and incident duties like
 Sales/Property Tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/ offices.
 The Company does not undertake any responsibility of payment of any dues due to the property.
 34) The Reserve Price declared above. The bidder needs to deposit by the highest bidder in the PAN of
 the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form. 35)
 The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions of the Reserve
 Bidder's offer. 36) The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions
 of the Reserve Bidder's offer. 37) Interest, charges, registration fees, and incident duties like
 Sales/Property Tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/ offices.
 The Company does not undertake any responsibility of payment of any dues due to the property.
 38) The Reserve Price declared above. The bidder needs to deposit by the highest bidder in the PAN of
 the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form. 39)
 The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions of the Reserve
 Bidder's offer. 40) The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions
 of the Reserve Bidder's offer. 41) Interest, charges, registration fees, and incident duties like
 Sales/Property Tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/ offices.
 The Company does not undertake any responsibility of payment of any dues due to the property.
 42) The Reserve Price declared above. The bidder needs to deposit by the highest bidder in the PAN of
 the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form. 43)
 The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions of the Reserve
 Bidder's offer. 44) The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions
 of the Reserve Bidder's offer. 45) Interest, charges, registration fees, and incident duties like
 Sales/Property Tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/ offices.
 The Company does not undertake any responsibility of payment of any dues due to the property.
 46) The Reserve Price declared above. The bidder needs to deposit by the highest bidder in the PAN of
 the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form. 47)
 The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions of the Reserve
 Bidder's offer. 48) The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions
 of the Reserve Bidder's offer. 49) Interest, charges, registration fees, and incident duties like
 Sales/Property Tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/ offices.
 The Company does not undertake any responsibility of payment of any dues due to the property.
 50) The Reserve Price declared above. The bidder needs to deposit by the highest bidder in the PAN of
 the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form. 51)
 The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions of the Reserve
 Bidder's offer. 52) The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions
 of the Reserve Bidder's offer. 53) Interest, charges, registration fees, and incident duties like
 Sales/Property Tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/ offices.
 The Company does not undertake any responsibility of payment of any dues due to the property.
 54) The Reserve Price declared above. The bidder needs to deposit by the highest bidder in the PAN of
 the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form. 55)
 The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions of the Reserve
 Bidder's offer. 56) The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions
 of the Reserve Bidder's offer. 57) Interest, charges, registration fees, and incident duties like
 Sales/Property Tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/ offices.
 The Company does not undertake any responsibility of payment of any dues due to the property.
 58) The Reserve Price declared above. The bidder needs to deposit by the highest bidder in the PAN of
 the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form. 59)
 The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions of the Reserve
 Bidder's offer. 60) The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions
 of the Reserve Bidder's offer. 61) Interest, charges, registration fees, and incident duties like
 Sales/Property Tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/ offices.
 The Company does not undertake any responsibility of payment of any dues due to the property.
 62) The Reserve Price declared above. The bidder needs to deposit by the highest bidder in the PAN of
 the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form. 63)
 The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions of the Reserve
 Bidder's offer. 64) The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions
 of the Reserve Bidder's offer. 65) Interest, charges, registration fees, and incident duties like
 Sales/Property Tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/ offices.
 The Company does not undertake any responsibility of payment of any dues due to the property.
 66) The Reserve Price declared above. The bidder needs to deposit by the highest bidder in the PAN of
 the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form. 67)
 The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions of the Reserve
 Bidder's offer. 68) The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions
 of the Reserve Bidder's offer. 69) Interest, charges, registration fees, and incident duties like
 Sales/Property Tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/ offices.
 The Company does not undertake any responsibility of payment of any dues due to the property.
 70) The Reserve Price declared above. The bidder needs to deposit by the highest bidder in the PAN of
 the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form. 71)
 The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions of the Reserve
 Bidder's offer. 72) The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions
 of the Reserve Bidder's offer. 73) Interest, charges, registration fees, and incident duties like
 Sales/Property Tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/ offices.
 The Company does not undertake any responsibility of payment of any dues due to the property.
 74) The Reserve Price declared above. The bidder needs to deposit by the highest bidder in the PAN of
 the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form. 75)
 The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions of the Reserve
 Bidder's offer. 76) The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions
 of the Reserve Bidder's offer. 77) Interest, charges, registration fees, and incident duties like
 Sales/Property Tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/ offices.
 The Company does not undertake any responsibility of payment of any dues due to the property.
 78) The Reserve Price declared above. The bidder needs to deposit by the highest bidder in the PAN of
 the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form. 79)
 The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions of the Reserve
 Bidder's offer. 80) The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions
 of the Reserve Bidder's offer. 81) Interest, charges, registration fees, and incident duties like
 Sales/Property Tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/ offices.
 The Company does not undertake any responsibility of payment of any dues due to the property.
 82) The Reserve Price declared above. The bidder needs to deposit by the highest bidder in the PAN of
 the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form. 83)
 The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions of the Reserve
 Bidder's offer. 84) The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions
 of the Reserve Bidder's offer. 85) Interest, charges, registration fees, and incident duties like
 Sales/Property Tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/ offices.
 The Company does not undertake any responsibility of payment of any dues due to the property.
 86) The Reserve Price declared above. The bidder needs to deposit by the highest bidder in the PAN of
 the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form. 87)
 The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions of the Reserve
 Bidder's offer. 88) The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions
 of the Reserve Bidder's offer. 89) Interest, charges, registration fees, and incident duties like
 Sales/Property Tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/ offices.
 The Company does not undertake any responsibility of payment of any dues due to the property.
 90) The Reserve Price declared above. The bidder needs to deposit by the highest bidder in the PAN of
 the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form. 91)
 The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions of the Reserve
 Bidder's offer. 92) The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions
 of the Reserve Bidder's offer. 93) Interest, charges, registration fees, and incident duties like
 Sales/Property Tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/ offices.
 The Company does not undertake any responsibility of payment of any dues due to the property.
 94) The Reserve Price declared above. The bidder needs to deposit by the highest bidder in the PAN of
 the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form. 95)
 The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions of the Reserve
 Bidder's offer. 96) The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions
 of the Reserve Bidder's offer. 97) Interest, charges, registration fees, and incident duties like
 Sales/Property Tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/ offices.
 The Company does not undertake any responsibility of payment of any dues due to the property.
 98) The Reserve Price declared above. The bidder needs to deposit by the highest bidder in the PAN of
 the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form. 99)
 The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions of the Reserve
 Bidder's offer. 100) The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions
 of the Reserve Bidder's offer. 101) Interest, charges, registration fees, and incident duties like
 Sales/Property Tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/ offices.
 The Company does not undertake any responsibility of payment of any dues due to the property.
 102) The Reserve Price declared above. The bidder needs to deposit by the highest bidder in the PAN of
 the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form. 103)
 The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions of the Reserve
 Bidder's offer. 104) The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions
 of the Reserve Bidder's offer. 105) Interest, charges, registration fees, and incident duties like
 Sales/Property Tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/ offices.
 The Company does not undertake any responsibility of payment of any dues due to the property.
 106) The Reserve Price declared above. The bidder needs to deposit by the highest bidder in the PAN of
 the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form. 107)
 The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions of the Reserve
 Bidder's offer. 108) The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions
 of the Reserve Bidder's offer. 109) Interest, charges, registration fees, and incident duties like
 Sales/Property Tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/ offices.
 The Company does not undertake any responsibility of payment of any dues due to the property.
 110) The Reserve Price declared above. The bidder needs to deposit by the highest bidder in the PAN of
 the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form. 111)
 The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions of the Reserve
 Bidder's offer. 112) The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions
 of the Reserve Bidder's offer. 113) Interest, charges, registration fees, and incident duties like
 Sales/Property Tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/ offices.
 The Company does not undertake any responsibility of payment of any dues due to the property.
 114) The Reserve Price declared above. The bidder needs to deposit by the highest bidder in the PAN of
 the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form. 115)
 The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions of the Reserve
 Bidder's offer. 116) The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions
 of the Reserve Bidder's offer. 117) Interest, charges, registration fees, and incident duties like
 Sales/Property Tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/ offices.
 The Company does not undertake any responsibility of payment of any dues due to the property.
 118) The Reserve Price declared above. The bidder needs to deposit by the highest bidder in the PAN of
 the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form. 119)
 The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions of the Reserve
 Bidder's offer. 120) The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions
 of the Reserve Bidder's offer. 121) Interest, charges, registration fees, and incident duties like
 Sales/Property Tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/ offices.
 The Company does not undertake any responsibility of payment of any dues due to the property.
 122) The Reserve Price declared above. The bidder needs to deposit by the highest bidder in the PAN of
 the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form. 123)
 The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions of the Reserve
 Bidder's offer. 124) The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions
 of the Reserve Bidder's offer. 125) Interest, charges, registration fees, and incident duties like
 Sales/Property Tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/ offices.
 The Company does not undertake any responsibility of payment of any dues due to the property.
 126) The Reserve Price declared above. The bidder needs to deposit by the highest bidder in the PAN of
 the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form. 127)
 The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions of the Reserve
 Bidder's offer. 128) The successful bidder shall be deemed to have accepted the terms and conditions

जाहीर सूचना

प्रविणा महेंद्रा काकु व महेंद्रा रामजीभाई काकु यांनी मानसी कोहीसोलि., प्लॉट क्र.५३६, खोली क्र.बी-४, सेक्टर क्र.५, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ ही जागा मनोहर रघुनाथ कर्म यांच्याकडून ३१.०३.१९७९ रोजी प्राप्त केली आहे आणि त्यांनी सदर जागा मूळ प्रामकर्यांकडून ३१.०३.१९७९ रोजी प्राप्त केली होती. म्हणून आम्ही याद्वारे जर कोणा व्यक्तीस सदर खोलीबाबत किंवा विरोधात काही दावा किंवा आक्षेप असल्यास सदर प्रकाशन ताखेपामुन १५ दिवसात लेखी स्वरुपात माझ्याकडे/महाडाकडे मागवित आहोत.

सहो/ - श्री. व श्रीमती प्रविणा महेंद्रा/ मानसी कोहीसोलि., प्लॉट क्र.५३६, खोली क्र.बी-४, सेक्टर क्र.५, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७. ठिकाण: मुंबई दिनांक: ०७.१२.२०२३

PUBLIC NOTICE

RADICO KHAITAN LIMITED Re: Loss of Share Certificates Radico Khaitan Limited, Folio No. 0012916 for 620 Equity shares Rs2/-, Certificate No 54619, Distinctive nos 1366876-1367495 respectively standing in the name of Gunvanti D Chhedha & Keshavi D Chhedha as / have been lost and the undersigned has / have applied to the Company for the issue of duplicate of the said share certificate(s). Any person having any objection to Radico Khaitan Ltd. issuing duplicate of the said share certificates should lodge such objection with the Company at its Registered Office at Bareilly Road, Rampur, Uttar Pradesh, 244901 with in one month from this date. Otherwise the Company will proceed to issue the duplicate Share Certificates. Signature: Gunvanti D Chhedha Date: 07/12/2023 Keshavi D Chhedha

जाहीर सूचना

स्वर्गीय श्री. रमलाल शी. शाह हे आनंद इंडस्ट्रीयल को-ऑप. प्रिमायमेस सोसायटी लि., पत्ता अमरवाड इड. स्टेट, १३९, एम.सी. रोड, कोपेवली पश्चिम, मुंबई-४००१०२ येथील जाणे सदस्य आहेत आणि आनंद इंडस्ट्रीयल को-ऑप. प्रिमायमेस सोसायटी लि.च्या इमारतीमधील २-वा मजक्यावरील युनिट जागा क्र.एफ/१३, दिवसात १८००.०० ची.पू. विल्या अथवा शेवटचे धारक आहेत. स्वर्गीय श्री. रमलालश्री. शाह यांचे २० ऑगस्ट, २००४ रोजी निधन झाले.

सोसायटी याद्वारे स्वर्गीय श्री. रमलाल शी. शाह यांच्या नावाकडून दिनांक १५ फेब्रुवारी, १९९३ रोजीचे भागप्रमाणपत्र क्र.०३ धारक अ.क्र.११ ते १५, (दोन्हीसह) असलेले रु.५०/- प्रत्येकीचे ५ शेअर्स आणि सदर युनिट जागा क्र.एफ/१३ हे श्रीमती हर्षा विक्रम शाह व श्री. अनिल रमलाल शाह यांच्या नावे हस्तांतरित अर्ज प्राप्त केला आहे. सोसायटीकडे कायदेशीर वादसद्वारे/दरम्यान झालेला नोंद मुकला करारानामुद्रा प्राप्त झाला आहे. जर कोणा व्यक्तीस सदर मालमतेचे विक्री, अदलाबदल, भाडेपट्टा, परवाना, त्याग, मालकी हक्क, कायदेशीर हक्क, वारसाहक, तावा, जमी, लिज पेटन्डम, ताण, अधिभार, बंधीस किंवा अन्य इतर प्रकार कोणताही दावा असल्यास त्यांनी आवश्यक दस्तावेजांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीक्यांकडे सदर सूचनेच्या ताखेपामुन १५ दिवसात कळवावे. अन्याय असे दावा त्याच कडे आहेत असे समजले जाईल आणि आमचे अशील दाव्यांच्या संदर्भातियाव्य व्यवाहार पुणे करतील.

श्रीमती हर्षा विक्रम शाह आणि श्री. अनिल रमलाल शाह हे सदर मालमता श्रीमती हर्षा निधील कोठादी व श्री. निधील निमिचंद कोठादी यांच्याकडे विक्री करित आहेत.

अॅड. शदावत खान चेंबर क्र.३०, सिटी मॉल, लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३.

जाहीर सूचना

वेधे सूचना देण्यात येत आहे की, बॅंकाद्वाराची रमिदा दामोद्री हे श्री. नॅटव्हे वित्तीय दानुष यांच्यावर प्लॉट क्र.ए/३०१, आडुली रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४०००६६ येथे स्थित आहे. के. आनंदी विठ्ठलराज जोशी या सदर संस्थेच्या ५ युनिट्स (पूर्व) मुंबई-४००१०१ येथील जाणे संयुक्त मालक आहेत, यांचे १९.१२.२०१७ रोजी निधन झाले आणि श्री. नॅटव्हे बॅंकाद्वाराची दानुष यांनी यथावेळ शेअर्सवर दावा केला आहे आणि सोसायटीकडे अर्ज केला आहे. पुढे सदर प्लॉट क्र.३०/३०१ बाबतचे अक्रमांक ३३६ ते ३४० आणि भागप्रमाणपत्र क्र.६८ असे मूळ भागप्रमाणपत्र हत्यवे आहे आणि सदरवेधे मूळ रोजी दुय्यम प्रमाणपत्र मित्राणादी सोसायटीकडे निवृत्ती केली आहे.

आम्ही याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीबाबत, मग्न भावद्वाराच्या सदर शेअर्स व हितांबाबतचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दिना आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपुढे १५ (पंधरा) दिवसांनी सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मग्न भावद्वाराच्या शेअर्स व हितांबाबतचे हस्तांतरणादी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुढच्या अंती कायदेशीर आणि अन्य पुराव्यांच्या प्रसिध्द मागवित येत आहेत. जर दिलेला मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मग्न भावद्वाराच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितांबाबतची सोसायटी उपविधीतील सदर सूचनेच्या दिलेच्या मागिने व्यवाहार करण्यास सोसायटी मोकळी असेल.

आज दिनांक ०७ डिसेंबर, २०२३, मुंबई

रिणाल रमोड्डा वकील उच्च न्यायालय कार्यालय क्र.२, रत्नमजरा, शांती निवास कोहीसोलि., इमारत क्र.१, परतेड इस्टेट, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१. दू.९८२२२०६१२६/१९१२११२१२१/१८३११०१४१५

PUBLIC NOTICE

SCHEDULE OF THE PROPERTY: "Bhoomi Park Phase II CHS Ltd registered under the name and title of "Bhoomi Park Phase II Co-operative Society Ltd" situated/Standing at Jan Kalyan Nagar Malad West, Mumbai 400095 ; situated on CTS No 6/A in Registration District and Sub-District of Mumbai city and Mumbai suburban District being in limits of Greater Mumbai The Share certificate issued to the deceased member against the membership bearing No.135 having 5 fully paid of shares of Rs.50 each distinctive Nos from 671 to 675 both inclusive. Sd/-

THE SECRETARY / CHAIRMAN, Bhoomi Park Phase II CHS Ltd, Jan Kalyan Nagar,Malad West, Mumbai- 400095. or ADV. ASHA MITTAL, S-39, "H" Wing Phase 5, Bhoomi Park, Malad West, Mumbai- 400095

PUBLIC NOTICE

M/s 'Jai Gurudev Realty' a partnership firm registered with the Registrar of Firms Hereby who are having any transactions with above said firm now and in further they should contact my client namely Mr. Ravindra Ratanchand Jain. The general public is hereby informed that M/s. 'Jai Gurudev Realty' is a partnership firm having office at; 201, Divya Ambe, Above Honda Showroom, J S. Road, Dahisar (West), Mumbai- 400 068, which was reconstituted on 30/11/2023 due to retirement /expulsion of one of the partner namely Mr. Abhay Chandmal Bhandari, by virtue of deed of retirement executed amongst themselves on 30/11/2023. The retiring partner unanimously agreed to leave the above-mentioned property in favor of my client namely Mr. Ravindra Ratanchand Jain and other continuing partners to hold the same absolutely forever together with all the rights, title, lien, easements, advantages and appurtenances etc., without any further claim and interference from them or by any person or persons under them for the corresponding eligible consideration received them.

By This notice my clients informs the public in general that, they are the only partners of M/s 'Jai Gurudev Realty' and who are having any transactions with above said firm now and in further they should contact my client namely Mr. Ravindra Ratanchand Jain. Mr. Abhay Chandmal Bhandari had solely surrendered all his rights in the partnership firm favour of my client Sd/- Devesh S. Shukla, Advocate Shop No. 127 (A), Ajanta Square Mall, Near Borivali Court, Borivali (West), Mumbai- 400 092. Date : 07/12/2023 Place : Mumbai

धुळे - सोनगीर, सरवड येथे विकसित भारत संकल्प यात्रा संपन्न

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, खोली क्र.बी/२, धारकोप(१) हिंदू फ्रेण्ड्स् को-ऑप. हीसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.५३६, सेक्टर-५, रोड क्र.अरवली-५५, धारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७, शेअरकडून २५ ची.पू. या सोसायटीस महाद्वारे श्रीमती लता हिरेजी प्रमाण यांना वितरित मूळ घडपत्र/प्रस्तावपत्र हत्यवे/गहाळ झाले आहे. यामाबत सूटमधेच पोलीस/धारकोप पोलीस ठाणे, मुंबई येथे दिनांक ०५.१२.२०२३ रोजी नोंद करण्यात आली आहे. जर कोणा व्यक्तीस ते सापडल्यास किंवा कोणताही अधिकार, हक्क, दावा किंवा हिता किंवा आक्षेप असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकान अॅड. अमेरा व्ही. जाधव यांना खोली क्र.५३६, प्लॉट क्र.५३६, अरवली कोहीसोलि., सेक्टर क्र.२, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ येथे सूचना प्रकाशन ताखेपामुन १५ दिवसात संयुक्त करावा. अन्याय असे समजले जाईल की, मूळ घडपत्र व प्रस्तावपत्र हत्यवे आहे आणि त्याकाळात त्यांचे आक्षेप त्याच केल्या आहेत.

सहो/ - श्री. अमेरा व्ही. जाधव वकील उच्च न्यायालय ठिकाण: मुंबई दिनांक: ०७.१२.२०२३

PUBLIC NOTICE

This Notice is hereby given to the public at large that Mr. Bharat Manharlal Gadhia & Mr. Manharlal Jinabhai Gadhia are a joint member with Mr. Kirit Manharlal Gadhia of the Happy Valley Phase-I Co-op. HSG. Soc. LTD., for Flat No. 504, Building No. A/4, Share certificate No.1104, Distinctive No. 516 to 520 having address at Tikiju Wadi Road, Chitalnar, Mangadva,Thane/H Mumbai-400607 in the building of the society the said Mr. Manharlal Jinabhai Gadhia died on 11th August, 2004 & the said Mr. Bharat Manharlal Gadhia died on 27th August, 2023. This Notice hereby informs claims or objections from any other heirs/claimants/objectors to the transfer of the said shares and interests of the said deceased members in the name of Mrs. Rekha Bharat Gadhia, Ms. Vidya Bharat Gadhia in the joint member Mr. Kirit Manharlal Gadhia in the capital property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her their claims/objections to us or the said society, if no claims/objections are received within the period prescribed above, the shares and interest of the deceased member in the capital/property of the society will be transferred to the names mentioned above. Place : Thane Date : 07.12.2023

जाहीर नोटीस

के. आनंदी विठ्ठलराज जोशी या मित्राल सह. गृह. संस्था यांच्या, या संस्थेच्या सरासद असून त्या बी/१०२ या सदरविकेच्यावर आहेत. सदर संस्था ही मुंबई पश्चिम उपनगरातील नॅटव्हे संस्था असून देवीबाबा, गुलामोबा रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४०००६६ येथे स्थित आहे. के. आनंदी विठ्ठलराज जोशी या सदर संस्थेच्या ५ युनिट्स (पूर्व) मुंबई-४००१०१ येथील जाणे सोसायटीच्या भावद्वारास अर्ज त्यांनी कोणताही व्यक्तीस अर्जित वारसदार म्हणून येणार व नगदनिष्ठ गुन दाखवून व कर्ता देणार ०१/०५/२०२३ रोजी मग्न व जाणीव आहेत तसेच पुढील के. विठ्ठलराज जोशी या सदर संस्थेच्या ३१/१०/२०१९ रोजी झाले आहे. त्याच्या फावतात युक्त मुकले व वारसदारी श्री. प्रकाश शिवराज जोशी, श्री. सुरेश शिवराज जोशी, श्री. सुरेश शिवराज जोशी व विनायक सुरेश जोशी, सुरेश शिवराज जोशी व विनायक सुरेश जोशी, सुरेश शिवराज जोशी (रुग्णावृत्तीचे नाव - सुरेश शिवराज जोशी) यांनी कायदेशीर वारसदार म्हणून सदर सदरविके संयुक्तरीत्या त्यांच्या नावे हस्तांतरित करण्याकरिता संस्थेकडे अर्ज दाखल करण्याचा प्रस्ताव करित आहे आणि मला ही नोटीस प्रसिध्द करण्यास सांगितली आहे. तरी सदर जाहीर नोटीसद्वारे तमाग जनतेस कळविण्यात येते की, सदर सदरविके कुणाचा दावा, हक्क किंवा कोणताही प्रकारे हितांबाबत त्याचप्रमाणे कोणताही प्रकारची हक्क असल्यास सदर नोटीस प्रसिध्द झाल्यापुढे १५ दिवसांच्या मुदतीच्या आत सजब पुराव्यांसह निमन्यायालयाकडे संकेत साधवा. मुदतीअतीत किंवा इतर कोणताही प्रकार किंवा काढाच्या संस्थेबाबत कोणताही प्रकारे विचार करणारा, सूचनेद्वारे ही संस्थेच्या उपविधीनुसार हस्तांतरणादी प्रक्रिया पूर्ण करण्यास येईल, याची नोंद घेण्यात यावी.

सहो/ - विनायक सुरेश वकील उच्च न्यायालय कार्यालय क्र.२, रत्नमजरा, शांती निवास कोहीसोलि., इमारत क्र.१, परतेड इस्टेट, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१. दू.९८२२२०६१२६/१९१२११२१२१/१८३११०१४१५

जाहीर सूचना

ज्याअर्फी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिस्कुटीटायव्हेसन अँड रिस्कन्ट्रन्स ऑफ फिनान्शियल अँडसेट् अँड एफकोमिस्ट ऑफ सिस्कुटीटी इस्टेट अँड २००२ अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिस्कुटीटी इस्टेट (एफकोमिस्ट) क्लम, २००२ च्या निम ३ सहायिका कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाऱांतर्गत स्थायीसद कायद्याच्या कलम १३(१२) अन्वये ३१.०६.२०१९ रोजी मागील सूचना वितरित केली होती आणि त्या सूचनेमुसार १) श्री. जितेंद्र सुदाम कुलकर्णी (कर्जदार), २) श्रीमती गायत्री जिजेंद्र कुलकर्णी (कर्जदार) यांना सदर सूचना प्राप्त ताखेपामुन ६० दिवसांच्या आत मुकले सुविधेकरिता देव रकम क्र.८५,२७,५५२/- अधिक ०३.०५.२०१९ पासून १.६०९६ दराने लागू व्हाय आणि गृहमंत्रालय देव रकम क्र.८५,२७,५५२/- अधिक ०३.०५.२०१९ पासून १.६०९६ दराने लागू व्हाय आणि प्रामाणिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार यांनी जर नमुद केलेली रकम भरण्यास अमर्याद ठरले असून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, बँक ऑफ महाराष्ट्र प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमुद केलेल्या मालमतेचा कायद्याचे कलम १३ चे उपकलम (४) सहायिका सिस्कुटीटी इस्टेट (एफकोमिस्ट) क्लम, २००२ च्या निम ८ अन्वये त्यांना प्राप्त अधिकाऱांतर्गत ०५ डिसेंबर, २०१३ रोजी तारा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमतेसह कोणताही व्यवाहार करू नये आणि सदर मालमतेसह व्यवाहार केलेला असल्यास त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडे जर नमुद केलेली रकम जमा करावी.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

स्वाधार मालमतेचे घातन प्लॉट क्र.५४, वैभव कोहीसोलि., पोस्ट कार्यालय नरनरनरनर, नेहरू रोड व टिळक रोड, एम.क्र.३२८, नयागाव, मु. रामनगर, डॉबिबली पूर्व, हिस्सा क्र.८, १ला मजला, डॉबिबली पूर्व, नयागाव, डॉबिबली पूर्व, कल्याण, ठाणे, उतर: नेहरू रोड; पुर्व: दीपाली कुंज कोहीसोलि.; पश्चिम: टिळक रोड; दक्षिण: सह्यद्रीन कोहीसोलि.

ठिकाण : डॉबिबली सहो/ - प्राधिकृत अधिकारी व मुख्य व्यवस्थापक दिनांक : ०५.१२.२०२३ बँक ऑफ महाराष्ट्र

जाहीर सूचना

ज्याअर्फी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिस्कुटीटायव्हेसन अँड रिस्कन्ट्रन्स ऑफ फिनान्शियल अँडसेट् अँड एफकोमिस्ट ऑफ सिस्कुटीटी इस्टेट अँड २००२ अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिस्कुटीटी इस्टेट (एफकोमिस्ट) क्लम, २००२ च्या निम ३ सहायिका कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाऱांतर्गत स्थायीसद कायद्याच्या कलम १३(१२) अन्वये ३१.०६.२०१९ रोजी मागील सूचना वितरित केली होती आणि त्या सूचनेमुसार १) श्री. शिरीत सुदाम कुलकर्णी (कर्जदार), २) श्रीमती गायत्री जिजेंद्र कुलकर्णी (कर्जदार) यांना सदर सूचना प्राप्त ताखेपामुन ६० दिवसांच्या आत मुकले सुविधेकरिता देव रकम क्र.८५,२७,५५२/- अधिक ०३.०५.२०१९ पासून १.६०९६ दराने लागू व्हाय आणि गृहमंत्रालय देव रकम क्र.८५,२७,५५२/- अधिक ०३.०५.२०१९ पासून १.६०९६ दराने लागू व्हाय आणि प्रामाणिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार यांनी जर नमुद केलेली रकम भरण्यास अमर्याद ठरले असून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, बँक ऑफ महाराष्ट्र प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमुद केलेल्या मालमतेचा कायद्याचे कलम १३ चे उपकलम (४) सहायिका सिस्कुटीटी इस्टेट (एफकोमिस्ट) क्लम, २००२ च्या निम ८ अन्वये त्यांना प्राप्त अधिकाऱांतर्गत ०५ डिसेंबर, २०१३ रोजी तारा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमतेसह कोणताही व्यवाहार करू नये आणि सदर मालमतेसह व्यवाहार केलेला असल्यास त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडे जर नमुद केलेली रकम जमा करावी.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

स्वाधार मालमतेचे घातन मिळकत क्र.१३१, एम मालमता क्षेत्रकड १२९५ ची.पू., गाव पाटनर, तालुका माणगाव, जिल्हा रायगड येथील जमीन व इतरमाली तालाग. सही/ - प्राधिकृत अधिकारी व मुख्य व्यवस्थापक दिनांक : ०५.१२.२०२३ बँक ऑफ महाराष्ट्र

केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेला मात्र अद्यय ज्याना लाभ मिळू न शकलेल्या पात्रांदाधारक व्यक्तींना केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची माहिती येत आहे.

धुळे, दि.६ : पंचायत समिती धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेला मात्र अद्यय ज्याना लाभ मिळू न शकलेल्या पात्रांदाधारक व्यक्तींना केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची माहिती येत आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra

नवी मुंबई क्षेत्रिय कार्यालय: सिडको जुने प्रशासक इमारत, पी-१७, सेक्टर-९, बाणी, नवी मुंबई-४००७०३. ई-मेल: cmnarc_nmvm@mahabank.co.in, legal_nmvm@mahabank.co.in, दू.२०२२-२०८७३५४

तावा सूचना (स्थार मालमतेकरिता)

ज्याअर्फी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिस्कुटीटायव्हेसन अँड रिस्कन्ट्रन्स ऑफ फिनान्शियल अँडसेट् अँड एफकोमिस्ट ऑफ सिस्कुटीटी इस्टेट अँड २००२ अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिस्कुटीटी इस्टेट (एफकोमिस्ट) क्लम, २००२ च्या निम ३ सहायिका कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाऱांतर्गत स्थायीसद कायद्याच्या कलम १३(१२) अन्वये ३१.०६.२०१९ रोजी मागील सूचना वितरित केली होती आणि त्या सूचनेमुसार १) श्री. सोनालाल नगद शर्मा, २) श्रीमती ललितादेवी सोनालाल शर्मा यांना सदर सूचना प्राप्त ताखेपामुन ६० दिवसांच्या आत देव रकम क्र.४८,३०,३५१/- अधिक अनुबंधीत मालमतेच्या विल्या समोर ३१.०६.२०१९ पासून १.७०% प्रतिवर्षी दराने लागू व्हाय आणि प्रामाणिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार यांनी जर नमुद केलेली रकम भरण्यास अमर्याद ठरले असून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, बँक ऑफ महाराष्ट्र प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमुद केलेल्या मालमतेचा कायद्याचे कलम १३ चे उपकलम (४) सहायिका सिस्कुटीटी इस्टेट (एफकोमिस्ट) क्लम, २००२ च्या निम ८ अन्वये त्यांना प्राप्त अधिकाऱांतर्गत ०५ डिसेंबर, २०१३ रोजी तारा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमतेसह कोणताही व्यवाहार करू नये आणि सदर मालमतेसह व्यवाहार केलेला असल्यास त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडे जर नमुद केलेली रकम जमा करावी.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

स्वाधार मालमतेचे घातन प्लॉट क्र.३२६, शेअरकडून १७५४ ची.पू. अर्वात १६२ ची.पी.के.ई.ए.स.९० भाग, ९५ भाग, १०६ भाग, १०७ भाग, १०८ भाग, ११६ भाग, प्लॉट क्र.३२६ येथील बोकासम चालू असलेला बॉल, सेक्टर बी-४ म्हणून चालू, गोडवळ व्हीली कोकाम, मु. बरचीवली, तालुका माणगाव, जि. रायगड.

ठिकाण : रायगड सहो/ - प्राधिकृत अधिकारी व मुख्य व्यवस्थापक दिनांक : ०५.१२.२०२३ बँक ऑफ महाराष्ट्र

बँक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra

नवी मुंबई क्षेत्रिय कार्यालय: सिडको जुने प्रशासक इमारत, पी-१७, सेक्टर-९, बाणी, नवी मुंबई-४००७०३. ई-मेल: cmnarc_nmvm@mahabank.co.in, legal_nmvm@mahabank.co.in, दू.२०२२-२०८७३५४

तावा सूचना (स्थार मालमतेकरिता)

ज्याअर्फी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिस्कुटीटायव्हेसन अँड रिस्कन्ट्रन्स ऑफ फिनान्शियल अँडसेट् अँड एफकोमिस्ट ऑफ सिस्कुटीटी इस्टेट अँड २००२ अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिस्कुटीटी इस्टेट (एफकोमिस्ट) क्लम, २००२ च्या निम ३ सहायिका कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाऱांतर्गत स्थायीसद कायद्याच्या कलम १३(१२) अन्वये ३१.०६.२०१९ रोजी मागील सूचना वितरित केली होती आणि त्या सूचनेमुसार १) दीपक श्रीधर बागुदरे, २) श्री. प्रकाश श्रीधर बागुदरे यांना सदर सूचना प्राप्त ताखेपामुन ६० दिवसांच्या आत देव रकम क्र.८५,२७,५५२/- अधिक अनुबंधीत मालमतेच्या विल्या समोर ३१.०६.२०१९ पासून १.७०% प्रतिवर्षी दराने लागू व्हाय आणि प्रामाणिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार यांनी जर नमुद केलेली रकम भरण्यास अमर्याद ठरले असून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, बँक ऑफ महाराष्ट्र प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमुद केलेल्या मालमतेचा कायद्याचे कलम १३ चे उपकलम (४) सहायिका सिस्कुटीटी इस्टेट (एफकोमिस्ट) क्लम, २००२ च्या निम ८ अन्वये त्यांना प्राप्त अधिकाऱांतर्गत ०५ डिसेंबर, २०१३ रोजी तारा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमतेसह कोणताही व्यवाहार करू नये आणि सदर मालमतेसह व्यवाहार केलेला असल्यास त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडे जर नमुद केलेली रकम जमा करावी.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

स्वाधार मालमतेचे घातन प्लॉट क्र.३, शेअरकडून ५९ ची.पी.के. (कोरटे), बंदरा कॉलेज रोड, १ला मजला, सिटी ए.स.८८८, रोहा गाव च्या सव्दिन, नोली न-उजिरला रोहा, जि.रा.रायगड.

ठिकाण : रोहा सहो/ - प्राधिकृत अधिकारी व मुख्य व्यवस्थापक दिनांक : ०५.१२.२०२३ बँक ऑफ महाराष्ट्र

गोपेश बेंडोप्लास्ट लिमिटेड

सोसायटी: एन२२२००१९८५१एलसी१९८६६ नोंदविलेला कार्यालय: विना इमारत, पलिता मजला, ५३ मार्ग कावे रोड, मॉल लाल, मुंबई-४००००६. दू.२०२२-२२०० १९२८/१९२८ ६०००

ईमेल आयडी: investors@gblinfra.com, वेबसाईट: www.ganeshbenzoplast.com

अतिरिक्त सर्वसाधारण सभा आणि ई-वोटिंग माहितीची सूचना

१. याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची अतिरिक्त-सर्वसाधारण सभा गुरुवार, २८ डिसेंबर २०२३ रोजी सक.११.०० वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य दूरध्वनीय माध्यम (ओएनटीएस) द्वारे अतिरिक्त-सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमुद केल्याप्रमाणे तिच्या व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता आयोजित केली जाईल. ई-वोटिंग पद्धती (ओएनटीएस द्वारे आयोजित केली जाईल), कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुदींचे पालन करणारी आणि सिस्कुटीटी अँड एफकोमिस्ट बॉर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑटोमॅटेशन आणि डिस्कलोर आयडव्यक्त) अंतर्गत कॉर्पोरेट अफेअर्स (एफकॉरपोरेट) एपीसीए परियोजना संदर्भित) आणि सेबी द्वारे जारी केलेले नियम, सिस्कुटीटी अँड एफकोमिस्ट बॉर्ड ऑफ इंडियाचे नाव दिलेले परियोजना (एफकॉरपोरेट) एपीसीए परियोजना संदर्भित).

२. कायदा, निमय आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या परियोजनांचे पालन करून, कंपनीने ६ डिसेंबर २०२३ रोजी सदरव्यानी ईजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (म्हणजे ई-मेेल) पाठवली आहे आणि त्यांचे ई-मेेल पद्धती / आरटीए किंवा सीडीएसएल / एसएसएल (डिजिटल) पद्धतीने पाठविले आहेत. एसएए आणि सेबीच्या परियोजनांचे सदरव्यानी